



ABASAHEB PATIL RENDAL SAHAKARI BANK LTD., RENDAL

Head Office : Gat No.1651, Hindu Chowk, Shriram Nagar, Main Road,

Rendal Tal. : Hatkanangle Dist. : Kolhapur (MH) 416203

E-mail : ho@aprsbank.com

Web : www.aprsbank.com

जावक क्र. HO/2025-26/62/ 159

दि. 30/06/2025

परिपत्रक

शाखा व्यवस्थापक,

सर्व शाखा

विषय - कर्ज व्याजदराबाबत

महाशय,

बँकेच्या मा.संचालक मंडळ सभा दि.30/06/2025 ठराव नं.19 नुसार दि.01/07/2025 पासून वितरित होणाऱ्या तसेच यापुर्वी मंजूर होऊन उचल न झालेल्या कर्जासाठी पुढीलप्रमाणे व्याजदर लागू करणेस मंजूरी देणेत आलेली आहे.

अ.नं.	कर्जप्रकार/कर्जाचे कारण	रु.25 लाखपर्यंत	रु.25.01 लाखवरील
1	खेळते भांडवलासाठी कर्ज -		
A	ताबेगहाण (Pledge)	12.00	11.50
B	औद्योगिक व दुकान सी.सी. (हायपोथिकेशन)	12.00	11.50
2	अल्पमुदती शेती कर्ज -		
A	ऊस पिक कर्ज	10.00	10.00
B	इतर पिक कर्ज	10.00	10.00
C	फळबाग	10.00	10.00
3	मध्यम व दीर्घ मुदत व्यावसायिक कर्जे (MSME) -		
A	उद्योजक/कारखानदार/स्वयंरोजगारी/वैद्यकिय/व्यवसायिक/व्यापारी यांना यंत्रसामुग्री (मशिनरी) नवीन व जुनी खरेदी	13.00	12.50
B	उद्योजक/ कारखानदार/ व्यावसायिक /स्वयंरोजगारी/ व्यापारी यांना कारखाना शेड/इमारत/दुकान गाळा/ ऑफिस बांधकाम/खरेदी/खरेदीपोटी रक्कम देणे	13.00	12.50
4	स्थावर मालमत्ता तारण मध्यम मुदत कर्ज (Loan Against Property) - उद्योजक/कारखानदार/व्यावसायिक/नोकर/व्यापारी/स्वयंरोजगारी/वैद्यकिय व शेतकरी यांना		
A	व्यावसायिक/भांडवली गुंतवणुक/इतर कारणासाठी दिलेली कर्जे	14.00	14.75
B	बिगर अग्रक्रम क्षेत्राच्या कारणासाठी दिलेली कर्जे - इमारत/फ्लॅट/ऑफिस -अंतर्गत सजावट,फर्निचर खरेदी,सुशोभिकरण/नुतनीकरण/किरकोळ दुरुस्ती	14.50	14.00

5	निवासी घरबांधकाम / घर खरेदी / जागा खरेदी -		
A	निवासी घरबांधकाम/प्लॉट खरेदी (नवीन/जुने), निवासी खुली जागा खरेदी (प्लॉट खरेदी)	11.00	10.50
B	बिगर अग्रक्रम क्षेत्राच्या कारणासाठी दिलेली कर्जे	11.50	11.00
C	किरकोळ दुरुस्ती/विस्तारीकरण/बदल/नुतनीकरण	11.00	-
6	नवीन वाहन खरेदी -		
A	दोनचाकी वाहन (इलेक्ट्रीक वाहनासह)	11.00	-
B	नवीन चारचाकी/तीनचाकी वाहन खरेदी (मोटर कार/ जीप/मालवाहतुक/ट्रक/जे.सी.बी/अवजड वाहन इ.)	11.00	10.50
7	जुने चारचाकी वाहन खरेदी (5 वर्षांचे आतील)	14.00	13.50
8	शेती व्यवसाय कर्जे (मध्यम व दीर्घ मुदत कर्जे)		
A	शेतजमीन विकास/सुधारणा	13.00	12.00
B	नवीन विहिर खुदाई/बांधकाम	13.00	12.00
C	जुनी विहिर दुरुस्ती/गाळ काढणे/बांधकाम करणे	13.00	12.00
D	शेती पाणीपुरवठा योजना लघुजल सिंचन/ठिबक सिंचन/तुषार सिंचन	13.00	12.00
E	शेतघर (फार्म हाऊस) बांधकाम	11.00	10.50
F	ट्रॅक्टर-ट्रेलर व शेती औजार खरेदी (नवीन/जुने)	12.00	11.50
G	मळणी मशिन/रोटावेटर/हार्वेस्टर	12.00	11.50
H	शेतजमीन खरेदी	12.00	11.50
9	शेती अनुषंगिक व्यवसाय कर्जे -		
A	दुभती जनावरे खरेदी व दुग्ध व्यवसायासाठी	14.00	13.50
B	जनावरांचा गोठा बांधकाम	14.00	13.50
C	कुक्कुटपालन व्यवसाय	14.00	13.50
10	सौरऊर्जा उपकरण खरेदी कर्ज योजना -		
A	घरगुती वापरासाठी	11.00	-
B	शेती वापरासाठी	12.00	-
C	व्यावसायिक वापरासाठी	12.50	-
11	मुदतबंद/रिकरिंग ठेवीचे तारणावर कर्ज		
A	कॅश क्रेडिट /ओव्हरड्राफ्ट (मार्जिन 15%)	ठेवीच्या व्याजदरापेक्षा 1% जादा व्याजदर	ठेवीच्या व्याजदरापेक्षा 1% जादा व्याजदर
B	ठेवतारण कर्ज (मार्जिन 20%)	ठेवीच्या व्याजदरापेक्षा 2% जादा व्याजदर	ठेवीच्या व्याजदरापेक्षा 2% जादा व्याजदर
12	सोने/दागिना तारण कर्ज - अल्प मुदत (12 महिने)		
A	इतर सोनेतारण (मुदत 12 महिने)	11.00	-
B	शेती सोनेतारण (मुदत 12 महिने)	12.00	-
13	आयुर्विमा पॉलिसी तारण कर्ज (LIC Policy)		
A	अल्प मुदत/ मध्यम मुदत कर्ज	11.00	-
14	नवीन गृहोपयोगी वस्तु/फर्निचर खरेदी	14.00	-
15	विनातारणी कर्ज -		
A	मुदती कर्ज - कमाल मर्यादा रु.50,000/- (मुदत 36 महिने)	15.00	-
16	पगारतारण कर्ज (इतर नोकरदार)	13.00	-
17	फक्त मजकुर बँक कर्मचारी यांना कर्ज		

A	निवासी घर बांधकाम/प्लॉट/घर खरेदी (नवे/जुने) अंतर्गत सजावट/दुरुस्ती मध्यम मुदत कर्ज	9.00	9.00
B	निवासी खुली जागा खरेदी (प्लॉट खरेदी)	9.00	9.00
C	पगारतारण कर्ज	10.00	10.00
D	पगारतारण सी.सी. (रु.1.00 लाखपर्यंत)	10.00	10.00
E	वाहनतारण कर्ज (दुचाकी/चार चाकी)		
	1. नवीन दुचाकी वाहन	10.00	10.00
	2. नवीन चारचाकी वाहन	10.00	10.00
	3. जुने दुचाकी वाहन (5 वर्षांचे आतील)	10.00	10.00
	4. जुने चारचाकी वाहन (3 वर्षांचे आतील)	10.00	10.00
F	नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदी मध्यम मुदत	10.00	10.00

टिप-1) सदरचे व्याजदर हे दि.30/06/2025 अखेर येणेबाकी असलेल्या कोणत्याही कर्ज प्रकारास लागू होणार नाहीत. म्हणजेच दि. 30/06/2025 अखेर येणेबाकी असलेल्या कर्ज खात्यांना जुन्या व्याजदरानुसारच व्याजाची आकारणी होणार आहे याची नोंद घ्यावी.

2) केंद्र कार्यालयाकडून यापुर्वी मंजूर होऊन दि.30/06/2025 अखेर कर्ज उचल न झालेल्या कर्ज खात्यांना सुध्दा सदरचा व्याजदर लागू होणार आहे.

3) सी.सी. कर्जासाठी दि.30/06/2025 नंतर नुतनीकरण होणाऱ्या कर्ज प्रकारास सदरचा व्याजदर लागू राहील.

4) रु.25.01लाखावरील कर्जासाठी बँकेकडील धोरणानुसार प्रचलित व्याजदरात बदल करणेचा अधिकार संचालक मंडळास राहील.

5) शाखा व्यवस्थापक यांचे अधिकारात कन्झुमर/ विनातारणी कर्जांतर्गत अल्प व मध्यम मुदत कर्ज मंजूर किंवा वितरित करता येणार नाहीत. तसेच विनातारणी सी.सी.(क्लिन सी.सी./ओ.डी.) कर्ज सुध्दा मंजूर किंवा नुतनीकरण करता येणार नाही.

सदरचे परिपत्रक ग्राहकांच्या माहितीसाठी शाखेच्या नोटिस बोर्डावर प्रसिध्द करणेत यावे.



मुख्य कार्यकारी अधिकारी

प्रत माहितीसाठी -

- 1) मा.चेअरमन व व्हा.चेअरमन
- 2) विभागप्रमुख, सर्व विभाग, मुख्य कार्यालय
- 3) आय.टी. विभाग, मुख्य कार्यालय